

तहसिलदार कार्यालय अलिबाग, जि. रायगड

लोकशाही दिन

सन 1999 पासून शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.प्रसूधा-1099/सीआर-23/99/18-अ, दि. 29/12/99 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन आयोजित करण्यांत येत होता. सदर लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण झाले नाही तर जनतेला न्याय मिळण्यासाठी शासन परिपत्रक क्र. प्रसूधा/1001/प्र.क्र.70/2001/18-अ, दि. 10/11/2001 अन्वये मंत्रालय लोकशाही दिन मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यांत येत आहे.

त्यानंतर सदर कार्यपध्दतीत सुधारणा होऊन शासन परिपत्रक क्र. प्रसूधा/1002/ सीआर-69/2002/18-अ, दि.22/7/2002 अन्वये महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय स्तरावर मा. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन आयोजित करण्यांत आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधितीतील नागरिकांचे तक्रारींचे निवारण जलद गतीने होण्यासाठी शासन परिपत्रक क्र.महालो/1007/212/प्रक्र 53/07/18-अ, दि.7/11/2007 अन्वये बृहन्मुंबई, पुणे व नागपूर या महानगरपालिका प्रमाणेच उर्वरित सर्व महानगरपालिकांमध्ये महिन्याच्या पहिल्या सोमवारी महानगरपालिका लोकशाही दिन आयोजित करण्यांत येतो. सदर दिवशी अर्जदार यांनी त्यांची तक्रार लोकशाही दिनी स्वतः सादर करावयाचे असतात.

शासन परिपत्रक क्र. प्रसूधा-2011/प्रक्र.189/11/18-अ, दि.26/9/2012

अन्वये तालुका/जिल्हा/महानगरपालिका/विभागीय/मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणी बाबत एकत्रित आदेश निर्गमित करण्यांत आलेले आहेत.

अ. क्र.	लोकशाही दिन स्तर	लोकशाही दिनाचा दिवस
1	तालुका स्तर	प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी
2	जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त स्तर	प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी
3	विभागीय आयुक्त स्तर	प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी
4	मंत्रालय स्तर	प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी

वरीलप्रमाणे प्रत्येक स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यांत येतो. सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो.

ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकीकरीता आचारसंहिता लागू करण्यांत आलेली असेल अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये असे शासनाचे आदेश आहेत.

तालुका लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार असून जिल्हाधिकारी लोकशाही दिनामध्ये अध्यक्ष जिल्हाधिकारी, महानगरपालिका लोकशाही दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष संबंधित महानगरपालिका आयुक्त, विभागीय स्तरावरील

लोकशाही दिनाचे अध्यक्ष विभागीय आयुक्त व मंत्रालय लोकशाही दिनाचे अध्यक्ष मा. मुख्यमंत्री हे असतात.

वरील चारही स्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रम संबंधीत स्तरावरील मुख्यालय ठिकाणी 10.00 वाजता आयोजित करण्यांत येतो.

अर्ज स्विकृतीचे निकष

1	अर्जदार यांनी त्यांचा अर्ज विहित नमुन्यांत करावा. (नमुना प्रपत्र 1 अ ते 1 ड)
2	तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरूपाचे असावे.
3	चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यांत 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.
4	तालुका लोकशाही दिनांतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी /महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनांत अर्ज करता येईल. जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनांतर दोन महिन्यांनी विभागीय लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनांतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनांत अर्ज करता येईल.

कोणत्या विषयावरील अर्ज स्विकारले जात नाहीत.

1	न्यायप्रविष्ट प्रकरणे.
2	राजस्व/अपील्स.
3	सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी.
4	विहित नमुन्यांत नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज.
5	अंतीम उत्तर दिलेले आहे/ देण्यांत येणार आहे. अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषया संदर्भात केलेले अर्ज.
6	तक्रार/निवेदन वैयक्तीक स्वरूपाची नसेल तर
7	वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्विकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी साठ दिवसांत पाठविण्यांत यावेत व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकीत करावी.